



महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ५, अंक ९] गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २८-मार्च ६, २०१९/फाल्गुन ९-१५, शके १९४० [पृष्ठे ३, किंमत : रुपये ८.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ—अमरावती विभागीय पुरवणी

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांब्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४०.

जिल्हाधिकारी, यांजकडून

आदेश

क्रमांक कक्ष-१३-अका-(नविशा)-कावि-९८-२०१९-—

महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती, (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम, २०१० चे नियम ६ अन्वये मला प्राप्त अधिकाराचा वापर करुन मी, हृषीकेश मोडक, जिल्हाधिकारी, वाशीम, वाशीम जिल्ह्यातील रिसोड नगर परिषद नामनिर्देशित सदस्यपदी नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांची नावे खालील विवरणपत्रात दर्शविल्याप्रमाणे जाहीर करीत आहे.

विवरणपत्र

अ. क्र.	नगर परिषदेचे नाव	नामनिर्देशित सदस्यांची नावे	शेरा
(१)	(२)	(३)	(४)
१	रिसोड	अॅड. नकुल अनंतराव देशमुख	..

वाशीम :

दिनांक ११ फेब्रुवारी २०१९.

हृषीकेश मोडक, भा.प्र.से.

जिल्हाधिकारी,
वाशीम.

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४१.

BY COLLECTOR

ORDER

No. Desk-13-AK(UD)-WS-98-2019.—

In exercise of the power delegated to me under sub-section (A) (4) of Section 51 of the Maharashtra Municipal Council, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965, I, Hrishikesh Modak, Collector, Washim, hereby declare following as Nominated Councillor of Municipal Council, Risod, as shown below.—

DESCRIPTION

Sr. No.	Name of Municipal Council	Name of nominated Councillors	Remarks (Whether the Seat is reserved if so for whom)
(1)	(2)	(3)	(4)
1	Risod	Adv. Nakul Anantrao Deshmukh	..

Washim:

Dated the 11th February 2019.

HRISHIKESH MODAK, I.A.S.

Collector, Washim . .

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४२.

मुख्याधिकारी, नगर पंचायत, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६.

क्रमांक नपंभा-१५२-२०१९.—

महाराष्ट्र शासनाचे नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्र. एम.यु.एन. २०१४-प्र.क्र. ९२-नवि-१८, दिनांक ०९-०४-२०१५ नुसार भातकुली ग्रामपंचायत हद्दीचे संपूर्ण क्षेत्र भातकुली नगर पंचायत म्हणून गठित झालेले आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २३(१) मधील तरतुदीनुसार भातकुली नगर पंचायतीने सर्वसाधारण सभा ठराव क्र. ३८, दिनांक ०१-११-२०१८ नुसार भातकुली नगर पंचायत हद्दीच्या संपूर्ण क्षेत्रासाठी विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर केला आहे. ज्या क्षेत्रासाठी विकास योजना तयार करावयाची आहे ते क्षेत्र दर्शविणारा भातकुली नगर पंचायत हद्दीचा नकाशा भातकुली नगर पंचायत कार्यालयात कार्यालयीन वेळेत कामकाजाच्या दिवशी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २३ (२) अन्वये नागरिकांच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आला आहे.

नियोजित विकास योजनेचे अनुषंगाने नागरिकांकडून सूचना/हरकती मागविण्यात येत असून अशा हरकती/सूचना असतील तर हे जाहीर प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या (तीस दिवस) आत लेखी स्वरूपात भातकुली नगर पंचायतीकडे देण्यात याव्यात. त्यामध्ये वर उल्लेख केल्याप्रमाणे उक्त अधिनियमाचे कलम २३ (१) नुसार नगर पंचायत त्यावर योग्य तो विचार करेल.

भातकुली :
दिनांक ८ फेब्रुवारी २०१९.

प्रशांत बापूराव शेडके,

मुख्याधिकारी,
नगर पंचायत, भातकुली.

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४३.

BY CHIEF OFFICER, NAGAR PANCHAYAT

MAHARASHTRA REGIONAL & TOWN PLANNING ACT, 1966 .

No. NPB-152-2019.—

Government Notification Urban Development Department, No.MUN-2014-C.R. 92-UD-18, Dated 09-04-2015 have established Bhatkuli as new Nagar Panchayat.

Bhatkuli Nagar Panchayat under its General Body Resolution No. 38, Dated 01-11-2018 declared its intention to prepare Development Plan of the Bhatkuli Nagar Panchayat limit as per provision of Section 23 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. The copy of the Plan showing the area for which the Development Plan is to be prepared is displayed and kept open for the inspection of the public on all working days during office hours at the office of Bhatkuli Nagar Panchayat, Bhatkuli as required under Section 23 (2) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

Suggestions/objections if any are invited from the public and which should be communicated in writing within 30 (Thirty) days from the date of publication of intention in *Maharashtra Government Gazette* for consideration by the Nagar Panchayat under Section 23 (1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

Bhatkuli :
Dated the 8th February 2019.

PRASHANT BAPURAO SHEDKE,
Chief Officer,
Nagar Panchayat, Bhatkuli.